

अगस्ती सहकारी साखर कारखाना मर्या., अकोले  
जि.अहमदनगर या साखर कारखान्याचे भाग खरेदी  
करण्यासाठी अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व  
इतर मागासवर्गीय यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.आविम-२००५/प्र.क्र.६१/का.३  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : १५ सप्टेंबर, २००६

- वाचा :-** १) शासन निर्णय, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, क्र.ससाका-१०२०००/१७७३/प्र.क्र.२६०/३-स,  
दि.७.६.२००४.  
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र बीयुडी २००६/प्र.क्र ४१/का.७, दि.१.९.२००६

**प्रस्तावना :-** आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अगस्ती सहकारी साखर कारखाना मर्या., अगस्ती नगर,  
ता.अकोले, जि.अहमदनगर या कारखान्याच्या आदिवासी सभासदांना भाग खरेदीसाठी कर्ज व अनुदान देण्याचा प्रस्ताव  
शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-** सदर प्रस्तावासाठी आवश्यक रक्कम रु.३१२.४० लक्ष (रुपये तीन कोटी चार लाख चाळीस हजार  
फक्त) इतक्या रकमेची पुरवणी क्र. २०१२-२००६ च्या घाससाठी अधिवेशनात सादर केली होती.  
त्यातील रु.१५६.२० लक्ष (रुपये एक कोटी छपन्न लाख वीस हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी मान्य  
झालेली आहे.

२. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम  
क्र.२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग - चार दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांच्या  
अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. प्रस्तावनेतील अनु.क्र २ येथील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु.१५६.२० लक्ष (रु.एक कोटी  
छपन्न लाख वीस हजार फक्त) इतकी तरतूद सहनिबंधक सहाय्यी संस्था (आदिवासी उपयोजना), नाशिक यांच्या  
अधिनस्त चेव्स्ती आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. संबंधित सहनिबंधक यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद  
प्रस्तावनेतील अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर  
तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल सहकार, पणन व  
वस्त्रोद्योग विभाग यांना व या विभागास सादर करावा.

५. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र. टी -५, मुख्य लेखाशिर्ष २२२५-अनुसूचित जाती/जमाती व इतर  
मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-१०२-आर्थिक विकास-राज्य  
योजनांतर्गत योजना (०६)(०१) सहकारी भागभांडवल खरेदीसाठी आदिवासी सभासदांना वित्तीय सहाय्य (२२२५  
१५३५) ४३-अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली आता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यत यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०९१५१५४८३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( गी.मो.चांदे )

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुशेयता) मुंबई/ नागपूर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सजुरा, ता. अकोले, जि. अहमदनगर

वित्त विभाग, (व्यय २/१४ अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (३-स), मंत्रालय, मुंबई

कक्षा अधिकारी (क. ६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय

निवडनस्ती (का